



24th May 2022

The Secretary
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

The Secretary,
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex
Bandra East
Mumbai 400 050

Publication of Postal Ballot Notice

Dear Sirs

Please find enclosed copies of the Postal Ballot Notice of the Company published today, in newspapers, Business Standard and Sakal.

For Sanofi India Limited

Radhika Shah
Company Secretary & Compliance Officer
Membership No: A19308

India sells stability, growth and dynamism at Davos

PRANJAL SHARMA
Davos, 23 May

The war in Ukraine has made its presence felt at the World Economic Forum's annual meeting in Davos. As political and business leaders debate, they remain fearful of Europe's economic future. There is a sense of gloom among many business leaders as energy shortage and economic recession rear their heads.

Global investors are keenly assessing the presence of the Indian delegation at Davos. As other investment destinations increasingly look uncertain, India has emerged as a region of political stability and economic dynamism. The government too is capitalising on the mood by showcasing its reformist decisions and the rise of unicorns to global leaders.



The ministry is sharing briefing notes with all delegates on issues like India's stand on Ukraine, gas purchase, wheat exports and PLI schemes

India's strategy at Davos in 2022 is significantly different from previous years. The Indian delegation led by Commerce and Industry Minister Piyush Goyal is making extra efforts to improve internal coordination. Before the start of the conference Goyal invited all delegates to share views on India's positioning. Then on the first evening he conducted another huddle with business leaders, young entrepreneurs and government officials. The more than an hour-long meeting ended at 11 pm. The feedback was incorporated, and a microsite dedicated to India has been created as a resource centre.

The government is keen that the delegation speak in one voice during discussions with various global investors. The objective is to constantly monitor the perception about India and counter questions

with facts.

Goyal's team at the ministry, the Invest India officers, and senior members of the Confederation of Indian Industry are coordinating with state governments to craft a common response on several issues. The ministry is sharing briefing notes with all delegates on issues like India's stand on Ukraine, gas purchase, wheat exports and Production Linked Incentive schemes. The latest figures on trade and investment are being made available so that there is minimal confusion about numbers.

Ministers from several state governments including Tamil Nadu, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Madhya Pradesh are in Davos to meet global investors. While the spirit of competition remains healthy, all states will underline the recent steps taken by the government to promote investments at a national as well as regional level.

This has become especially important at a time when the war in Ukraine is weighing heavily on Europe. Industry leaders and the government believe that India must promote itself as a stable, reformist and growing economy. Global investors are concerned about the continuing impact of the Ukraine war on the US and Europe. The China story does not look promising since the ill-treatment of its storied entrepreneurs like Jack Ma. Moreover, the debt crisis triggered in several countries by China's economic diplomacy has made investors fearful.

The Indian delegation includes several legacy leaders like Sunil Mittal, Hari Bhartia, Anish Shah, Sanjiv Bajaj, Sumant Sinha, Adar Poonawala,



Temporary offices of Indian states at the World Economic Forum in Davos, Switzerland

Indian CEOs' alliance

PRESS TRUST OF INDIA
Davos, 23 May

The World Economic Forum on Monday announced a new "Alliance of CEO Climate Action Leaders India" that will work towards fast-tracking decarbonisation pathways along India's net-zero journey. The Alliance brings together chief executives from India's leading businesses. It is part of the Forum's Climate Action Platform and will build upon learnings from global projects such as the Alliance of CEO Climate Leaders and the First Movers Coalition.

Green hydrogen push

India is more conscious of going for green energy than any other country, Union Petroleum and Natural Gas Minister Hardeep Singh Puri said on Monday. He said special emphasis is being given on green hydrogen, biofuel blending and exploration and production of biofuel from alternative sources.

India a model for vaccine equity

Hailing India for ramping up Covid-19 vaccine manufacturing at the right time and for ensuring supplies to the rest of the world, leaders at the WEF said everyone else needs to follow its model to ensure vaccine equity and wider inoculation. India also assured the world that it was determined to become the global vaccine capital and it is now in a position to ensure adequate supply to other nations.

and Pawan Munjal. They are mixing with young unicorn founders like Nikhil Kamath of Zerodha, Prashant Pitti of EaseMyTrip, Ashish Singhal of CoinSwitch and Vidit Aatrey of Meesho. This is the first Davos outing for many young entrepreneurs. The government is proudly referring to the rise of unicorns in India and the founders are pleasantly sur-

prised by the attention they are getting from delegates from India and other countries.

Business leaders are urging the government to be aggressive in their promotion as a region of economic dynamism while the rest of the world grapples with uncertainty. They say, this is the right time for India to articulate its strengths in a loud voice.

RECOVERY TRACKER

Air passengers, freight numbers up

Retail and recreation visits down for the latest week

SACHIN P MAMPATTA & KRISHNA KANT
Mumbai, 23 May

Weekly indicators of economic activity continued to hold on to their gains amid a plateauing of new Covid-19 cases.

There were 2,022 new cases detected in the last 24 hours, according to a government update on Monday. This is similar to levels seen in the last few weeks.

There were more than 10,000 additional daily domestic passengers taking flights during the latest week on average than in the week before. The average number of daily passengers for the latest week was around 379,000. The average daily flights numbered 2,789 (see chart 1).


The Indian Railways showed higher growth in the quantity of goods it carried. It was up 15.36 per cent year-on-year for the latest week compared to the 14.81 per cent growth seen in the previous week. The amount of money it made from carrying these goods, called freight revenue, was up 24.94 per cent compared to 20.57 per cent in the previous week (see chart 2).

The power utilities across the country generated 4,514 million units (MUs) of electricity on average per day during the week ended May 22, 2022, up 12.6 per cent from 4,008 MUs generated during the corresponding week in CY19. The generation was, however, down 1.9 per cent on a week-on-week basis (see chart 3).


There was increased traffic congestion in Mumbai and New Delhi on Monday at 9am. New Delhi traffic congestion was only 27 per cent below 2019 levels, according to data from global location technology firm TomTom International. It had been 56 per cent down in the previous week. Mumbai's traffic congestion was 48 per cent below 2019 levels. It was 63 per cent down previously (see chart 4).

Vehicle registrations were


1: RISE IN AIR PASSENGER NUMBERS




2: UPTICK IN RAILWAY NUMBERS




3: POWER GENERATION HOLDS STEADY



4: GREATER TRAFFIC CONGESTION THAN BEFORE



5: FEWER VEHICLE REGISTRATIONS



6: DIP IN RETAIL AND RECREATION VISITS



Power utilities generated 4,514 MUs of electricity on average per day during the week ended May 22, 2022, up from 4,008 MUs in the corresponding week in CY19

There was a fall in the growth of retail and recreation visits. Growth was at 9 per cent in the latest week, showed mobility data from search engine Google. It uses anonymised location data to track how people are moving during the pandemic. Retail and recreation visit growth was at 11.9 per cent previously. The figure is compared to a period in early 2020 before the pandemic took hold (see chart 6).

Business Standard tracks these indicators as a way of getting a weekly picture of the economy. Official macroeconomic data is often released with a lag. Analysts globally have been tracking similar indicators to understand how government measures to control the pandemic are affecting the economy. The Google data is released with a lag. The latest is as of May 18. The traffic data is as of Monday 9am on May 23. All other data is as of Sunday, May 22.

REQUEST FOR PROPOSAL

Bank of Baroda invites responses to RFP for supply, implementation, maintenance, on-site support, ATS and AMC of Web Application Firewall (WAF).

Details are available under 'Tenders section' on Bank's website: www.bankofbaroda.in

Addendum, if any shall be issued on Bank's website under 'Tenders section'. Bidder should refer to same before final submission of the proposal.

RFP Reference No: BCC:CISO:114:20 Date: 24th May 2022.

Last date for submission of RFP Response – 21st June 2022 up to 14:30 hrs IST

Place : Mumbai
Date: 24.05.2022

Assistant General Manager
Information Security Dept.

TENDER

BANK OF BARODA invites online tender for:

Scope of Work	Estimated Amount
Repair and Renovation Works of Mumbai Main Office Building No-1,2 and 3, Horniman Circle, Fort, Mumbai-400001.	Rs 339 Lacs

Last date of online submission: 14.06.2022 up to 03:00 P.M. For further details, log on to the tender section of Bank's website: www.bankofbaroda.in/tenders/corporate-office

Any addendum/ corrigendum including modifications in the tender shall be notified on Bank's website as well as on online e-portal.

Sd/-
General Manager & Head (FM, COA, PD & DMS)

Place : Mumbai
Date: 24.05.2022

sanofi

SANOFI INDIA LIMITED

Registered Office: Sanofi House, CTS. No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400 072.
Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794 • Tel no: (91-22) 2803 2000
Fax No: (91-22) 28032939 • Website: www.sanofiindia.com • Email: IGRC.SIL@sanofi.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that in compliance with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 29/2020 dated 31st December 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on 23rd May 2022 for seeking approval of members for appointment Mr. Rodolfo Hrosz as Managing Director of the Company w.e.f 1st June 2022 only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 13th May 2022 (Cut-off date).

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 09.00 a.m. (IST) on Tuesday, 24th May 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Wednesday, 22nd June 2022. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on cut-off date. Communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system.

Members are further requested to note that once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

Notice shall be available on the Company's website i.e. www.sanofiindia.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSE India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.cdslindia.com.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Makarand M. Joshi, Partner or failing him Ms. Kumudini Bhalerao, Partner at M/s Makarand M. Joshi & Co., Practicing Company Secretaries as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

In case of queries, members can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43 or contact Ms. Radhika Shah, Company Secretary of the Company at Sanofi house, CTS no.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400072 who will also address grievances connected with the process of voting by electronics means.

By Order of the Board of Directors

Date: 23rd May 2022
Place: Mumbai

Radhika K. Shah
Company Secretary

#BSMorningShow

Infocus

What challenges does India face at Davos?

Today's Special

After tax cuts on petrol and diesel, can CNG vehicle owners expect some relief?

Market Insight

Are distressing times ahead for metals & OMCs after changes in excise duty?

5paisa.com presents

Business Standard MORNING SHOW

Mon - Fri | 8am

Get the answers in today's episode

Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.

bsindia bsindia business-standard.com

७० साखळी सामन्यांनंतर...

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांमुळे यंदा साखळी सामन्यांची संख्या ७० झाली. रविवारी हे साखळी सामने संपले आणि आता उद्यापासून प्लेऑफच्या लढतीत सुरु होणार आहे. ७० सामन्यांनंतरचे सर्वोत्तम...

सर्वोच्च धावा (पहिले तीन फलंदाज)

Table with 2 columns: Player Name, Runs. Top scorers include Jos Buttler (18), Virat Kohli (18), and others.

सर्वोच्च विकेट (पहिले तीन)

Table with 2 columns: Player Name, Wickets. Top wicket-takers include Yuzvendra Chahal (18), Jasprit Bumrah (18), and others.

सर्वोच्च चौकार आणि षटकार

१) जोस बटलर (५६ आणि ३७) २) डेव्हिड वॉर्नर (५२ आणि १५) ३) विन्टन डिकॉक (४७ आणि २२)

सर्वोच्च स्ट्राईक रेट

१) फंडे कसिस (५ सामने २६२.५०) २) टिम डेव्हिड (८ सामने २१६.२७) ३) रॉबिन्सन (१४ सामने २०६.८१)

सर्वोच्च धावा देणारे गोलंदाज (एका सामन्यात)

१) जोश हेडलर (४०-६४-०-२) मार्को बेन्सन (४०-६३-०-३) अविश खान (४०-६०-०-०)

सर्वोच्च निर्धाव चेंडू

१) प्रसिद्ध कुषणा : १४ सामने १६० निर्धाव चेंडू. २) महम्मद शमी : १४ सामने १४९. ३) उमेश यादव : १२ सामने १४३.

आयपीएल २०२२

...तर सुपर ओव्हरमध्ये निकाल

कोलकतामध्ये पाऊस : गुजरात-राजस्थानमध्ये 'क्वॉलिफायर-१' सामना

कोलकता, ता. २३ : आयपीएलच्या प्लेऑफचे पहिले दोन सामने उद्या मंगळवार आणि बुधवारी इंडन गार्डन स्टेडियम होत आहेत; परंतु येथे वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे बीसीसीआयने नियमांची उजळणी केली आहे. एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही तर गटसाखळीत वरच्या स्थानावर असलेल्या संघांना विजयी घोषित केले जाईल.



पावसासंदर्भात काय आहेत नियम

- कमीत कमी पाच-पाच षटकांचा खेळ करण्यासाठी प्रयत्न. तेवढाही खेळ होऊ शकला नाही तर एक-एक षटकांची सुपर ओव्हर खेळण्यात येईल. सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर ७० साखळी सामन्यांत जो संघ पुढे होता त्या संघाला पुढे चाल दिली जाईल.

अजून एक संधी मिळणार : उद्याच्या या लढतीत पराभूत संघाला क्वॉलिफायर-२ ही लढत खेळून अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळणार आहे.

कशी असेल वेळेची मर्यादा

क्वॉलिफायर आणि एलिमिनेटरचे सामने सुरु होण्याची नियोजित वेळ ७.३० आहे. जास्तीत जास्त रात्री ११.५६ पर्यंत कटौत वेळ असेल. ११.५६ पर्यंत खेळ होऊ शकला नाही तर कमीत कमी पाच षटकांचा खेळ ११.५६ पासून सुरु होणे आवश्यक आहे. पाच षटकांवाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर जास्तीत जास्त मध्यारात्री १२.५० पर्यंत सुरु होऊ शकेल.

गुजरातला अधिक संधी?

- १) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातला गुणतक्त्यात आघाडी मिळण्याचा पराक्रम केला असल्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचे पाठ निश्चित जड आहे. १४ साखळी सामन्यांपैकी १० सामने त्यांनी जिंकलेले असले तरी अखेरच्या लढतीत त्यांना बंगळूरकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. २) हार्दिक पंड्याचा हा संध नवा असला तरी मुंबई इंडियन्सकडून खेळताना असे बाद फेरीचे सामने खेळण्याचा अनुभव हार्दिककडे आहे. त्यामुळे त्या हट्टीने तो संघाची तयारी करून घेऊ शकेल. गुजरातला फलंदाजीची फारशी चिंता नाही, मात्र सलामीवीर शुभमन गिलने या निर्णायक सामन्यात योगदान देणे आवश्यक आहे. गुजरातची गोलंदाजीही तेवढीच ताकददार आहे. मात्र आता अधिक अचूकता आणायची लागणार आहे. ३) दुसऱ्या बाजूला राजस्थानसाठी जोस बटलरने धावा करणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात १५० धावांचे लक्ष्य गाठताना त्याची दमछाक झाली होती. मात्र, अखिलच्या ४० धावांमुळे त्यांचा विजय साकार झाला होता. गुजरातलाप्रमाणे राजस्थानचीही गोलंदाजी समतोल आहे, त्यामुळे हा सामना चुरशीचा होऊ शकेल.

Pidilite इंडस्ट्रीज लिमिटेड. नोंदणीकृत कार्यालय: रिक्टर चॅम्बर, ७ वा मजला, जयलाल बाबाय कार्ग, २०८, गीतम पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. फोन: ०२२ २२ २२२ ६००९. ई-मेल: investor.relations@pidilite.co.in

दृष्टिक्षेप

अखिल भारतीय पोर्ट्स हॉकी आजपासून

मुंबई : अखिल भारतीय मेजर पोर्ट्स (बंदर) हॉकी संघाचा उद्यापासून चर्चिगट येथील हॉकी स्टेडियममध्ये सुरु होत आहे. २७ मे पर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत विशाखापट्टणम, कोलकता, विशाखापट्टणम, चेन्नई आणि यजमान मुंबईसह सहा प्रमुख बंदरांचे संघ सहभागी होत आहेत. साखळी आणि बाद पद्धतीने खेळण्या जाणाऱ्या या स्पर्धेतील सामने सकाळी ७ आणि दुपारी ३ वाजता होणार आहेत. अंतिम सामना दुपारी ४ वाजता सुरु होईल.

महाराष्ट्राच्या चार मुली उपांत्यपूर्व फेरीत

बेल्लारी (कर्नाटक) : महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकमधील बेल्लारी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर वॉकिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुहानी बोरडे हिने ४६ किलो वजनी गटात, भक्ती कुमनाडे हिने ६३ किलो वजनी गटात, नाय्या नवेलीने ५२ किलो वजनी गटात व समीक्षा सोळंकी हिने ४० किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच केला. सुहानीने हिमाचल प्रदेशच्या रोहानी राणा हिला, नाय्याने आसामच्या होंगाली बसुमतारी हिला व समीक्षाने रितु कुमारी हिला सहज हक्के. भक्ती व हिमाचल प्रदेशची रिमा शर्मा यांच्यामधील लढत एकाकी झाली. भक्तीच्या आक्रमणातुडे रियाचा निभाव लागला नाही. पहिल्या फेरीतच रेफ्रींना लढत थांबवावी लागली अन् भक्तीला विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या चार मुलींसह तमिळनाडूच्या पाच मुलींनी, तर पंजाबच्या चार मुलींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

निवड चाचणी स्पर्धेत शास्त्री संघाचे वर्चस्व

मुंबई : मुंबईचा १५ वर्षाखालील खेळाडू संघ निवडण्यासाठी दिलीप वेगसकर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यांना सोमवारी प्रारंभ झाला. ओव्हर येथील लढतीत रवी शास्त्री संघाने दिलीप वेगसकर संघाला पहिल्या डावात केवळ ३०.१ षटकांत ११५ धावांत गुंडाळून पहिल्या दिवसाअखेर मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने खेळ केला आहे. सौराष्ट्र देलाण्डे (४ धावांत ३ बळी) आणि आर्यन विचारे (२० धावांत ३ बळी) या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांची जोडी प्रभावी ठरली. या आढाऱ्याचा पाठलाग करताना रवी शास्त्री संघाला आर्यन म्हारे (२८) आणि श्रितिन पाल (२९) यांनी ५८ धावांची सलामी दिली. त्यानंतर मोहम्मद अरमान खान (२४), दैनिक सावे (२९), अश्वथ धोंड (२५) यांनीही खारीचा वाटा उचलत संघाला पहिल्या डावातील आघाडी मिळवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवी शास्त्री संघाने ४७.९ षटकांत ७ बाद १८३ धावांची मजल मारून पहिल्या डावांत ६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली होती.

छातीत दुखू लागल्यामुळे कुशल मेंडिस रुग्णालयात

पूर, ता. २३ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुशल मेंडिस याच्या छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. श्रीलंका-बांगलादेश यांच्यामध्ये येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान ही घटना घडली. उपहाराआधी कुशलला अस्वस्थ वाटू लागले. तो मैदानात खाली बसला. वैद्यकीय टीमने त्याची तपासणी केली; पण छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्याने मैदान सोडले. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे डॉक्टर मंडूर होसेन चौधरी यावेळी म्हणाले, कुशलला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याला नेमके काय झाले आहे, याचे निदान येथे गेल्यानंतर समजेल. त्याच्यावर योग्य ते उपचार केले जातील, असाही विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. २५३ धावांची अश्वेध भारती बांगलादेशने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस ५ बाद २७७ धावा फटकावल्या. मुशफिकर रहमान (नाबाद ११५ धावा) व लिटन दास (नाबाद १३५ धावा) यांच्या नाबाद २५३ धावांच्या धागावारीमुळे बांगलादेशचा डाव सावरला.

वर्तकनगर, संकल्प उपांत्य फेरीत

ठाणे, ता. २३ : ओम न्यू वर्तकनगर, संकल्प यांनी महिला गट कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. ओम न्यू वर्तकनगरने अखेरचे स्पॅटमूक ३२-३१ असा, तर संकल्पने स्फूर्तावर ५८-२७ असा विजय मिळवला.

वसई विरार शहर महानगरपालिका. सर्व, बांधकाम विभाग, मुधुयालय, विरार पूर्व जाहीर सविस्तर ई-निविदा सूचना. वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 'जे' अंतर्गत खालील उल्लेखांत कामाचे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २४/०५/२०२२ पासून उपलब्ध होणार आहे.

पाणीपुरवठा विभाग, मुधुयालय, विरार पूर्व प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना. केवळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केवळ जलसुद्धीकरण क्षेत्रातील फिल्टर हाऊस व पंप हाऊसची दुरुस्ती करणे कामाची कोर निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २४/०५/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिका. सर्व, बांधकाम विभाग, मुधुयालय, विरार (पु) जाहीर ई-निविदा सूचना करिता (प्रथम वेळ मुदतवाढ). वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती 'सी' अंतर्गत खालील उल्लेखांत कामाचे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २४/०५/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) बेतवली रोड, विवाजीनगर, पुणे ४११ ००५. संपर्क: ०२०-२५०००००/०५, फॅक्स नं. ०२०-२५००२९१, संकेतस्थळ: www.coep.org.in

आरोग्य विभाग सातारा जिल्हा परिषद, सातारा Medicines (Ayurvedic & Allopathic) & Consumables खरेदीकरिता जाहिरात. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा या कार्यालयाची Medicines & Consumables खरेदीकरिता ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

sanofi सनोफी इंडिया लिमिटेड. सनोफी इंडिया लिमिटेड सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड. सनोफी इंडिया लिमिटेड सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड.

3 shyaane ANS BARNHART. A LIFELINE ENTERTAINERS WORLDWIDE RELEASE. IN CINEMAS 27th MAY 2022. सान्या व सुनीलाने एकत्र येण्याची वेळ आली आहे. ३ श्याने ही चित्रपटसृष्टी आपल्या चाहत्यांना आनंद देण्यासाठी तयार आहे.

राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक, २०२२. महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक २४ मे २०२२ पासून सुरु होत असून, नामनिर्देशनपत्र सादर करावयाची मुदत दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत आहे व आवश्यक असल्यास दिनांक १० जून २०२२ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

समासदानाचा यत्न ही कंपनीची वेबसाईटवर मूळचे www.sanofindia.com येथे, स्टॉक प्रवेशेसज्या वेबसाईटवर मूळचे बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com येथे, व फ्लॉयड इंडिया लिमिटेडच्या www.nesindia.com येथे व सीडीएसएलच्या www.cdslindia.com येथे वेबसाईटवर उपलब्ध असेल.

समासदानाचा यत्न ही कंपनीची वेबसाईटवर मूळचे www.sanofindia.com येथे, स्टॉक प्रवेशेसज्या वेबसाईटवर मूळचे बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com येथे, व फ्लॉयड इंडिया लिमिटेडच्या www.nesindia.com येथे व सीडीएसएलच्या www.cdslindia.com येथे वेबसाईटवर उपलब्ध असेल. सनोफी इंडिया लिमिटेड सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी इंडिया लिमिटेड.